

ट्रॅक्टर माझंड अँण्ड बॉडी हेल्थ लाइफ अँण्ड स्टाइल | पक्षल | ट्रॅक्टर | माझंड अँण्ड बॉडी | हेल्थ | लाइफ अँण्ड स्टाइल | पक्षल | ट्रॅक्टर



**भीमाशंकर!** नुसत्या नावनेच कशी उत्कंठा वाढीला लागते! सत्यादीच्या माथ्यावर अतिदुर्मिळ भागात पसरलेले हे भीमाशंकरचे घनदाट जंगल. जैवविविधतेच्या बाबतीत पश्चिम घाट हा जगातील १२ हॉटस्पॉटपैकी गणला जातो. ही विविधता सांभाळण्याची, टिकवण्याची जबाबदारी भीमाशंकरच्या या अभ्यारण्यानं यथाशक्ती पेलली आहे. किंवद्दन त्याची दुर्गमताच त्याच्या मदतीला धावून आली आहे.

आगांधीच कोसळणारा पाऊस सोडला तर या अभ्यारण्यात कधीही जाव, मुंबई, पुण्यावरून नियमित बससेवा उपलब्ध आहे. गाडीचा रस्ता पूर्वेकून देशावरून वर जातो. दिवस मावळल्यावर गाड्यांना प्रवेश दिला जात नाही. ट्रेकिंगची ही स असलेल्यांनी मात्र कोकणातून घाटमार्गा गाठायला हवा. यासाठी कर्जतला उत्तरून बसने खांडसला पोहोचायचं तिथून गणपती घाटाच्या वारेने पाच-सहा तासात वर पोहोचता येत.

वरती भीमा नदीच्या उगमापाशी बांधलेले भीमाशंकराच प्रसिद्ध मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या या मंदिराचा जीणेद्वार नाना फण्डवीसांनी केला. मंदिराच्या परिसरात थोडी घर आहेत. तिथे राहण्या- जेवण्याची साथी सोय होऊ शकते. श्रावणी सोमवार. महाशिवरात्री आदी दिवशी इथे भाविकांची मोठी गर्दी होते. शौचालयांची चांगली सोय नसल्यामुळे अशा वेळी परिसर फार अस्वच्छ होतो.

मंदिरापासून एक वाट वर नागफणी टोकाकडे जाते. वाटेत लागणाऱ्या

पठारावर दाट झाडीत मारुतीच मंदिर आहे. नागफणी टोकावरून पदरगाड, पेठ, माथेरानच विहागम दृश्य पाहता येते.

हा झाला मंदिराचा परिसर. अभ्यारण्य मात्र इधून थेट सिद्धगडापर्यंत पसरलेले. पश्चिमेकडे रुद्र, सरळसोट कोकणकडे तर पूर्वेकडे हळूहळू उतरत जाणार. सदाहरित, निम-सदाहरित, पानगळीचे असे सारे प्रकार घेऊन. भीमा आणि घोडनद्यांचा उगम आणि पाणलोट क्षेत्र या अभ्यारण्यात येत असल्यामुळे याच महत्त्व आणखी वाढत.

आजूवाजूच्या कित्येक गावांमधल्या देवरायाही या अभ्यारण्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत हे इथले आणखी एक वैशिष्ट्य. मुळात हे अभ्यारण्य निर्माण केल गेल ते शोकरू अर्थात

वीक्षण

## भीमाशंकर



मलबार जायंट स्क्वरलच्या संरक्षणार्थ त्याबरोबर आपोआपच संरक्षित झाले ते बिबट्या, तरस, रानकुकरणासून तुणभक्षी प्राण्यांपर्यंत सरेच. उंदीरहरण हा अतिदुर्मिळ प्राणी अजून इथे तग धरून आहे. दुर्मिळ गणले गेलेले ठिपक्यांचा पाणगारुड, यिनी ससाणा, डोंगर कवडीसारखे पक्षीही इथे नोंदवले गेले आहेत. जगात केवळ पश्चिम घाटातच आढळणाऱ्या कित्येक वनस्पती इथे टिकून आहेत. काळोळ्या रात्री मंद प्रकाशाणारूप कवक पहायला मिळणे ही तर पर्वणीच. ही सारी श्रीमंती अनुभवायाची तर जंगलाच्या गाभ्यात शिरायला हवा. थोड्या अनोढळखी पायवाटा चोखाळ्यायला हव्यात. असाच थोडा मोठा फेरा घ्यायची इच्छा

असलेल्यांना आधी मुरबाडवरून थेट सिद्धगडला जाता येईल. हे अभ्यारण्याच उत्तर टोक. इथे या गडावरच भाई कोतवाल आणि हिराजी पाटील १९४३ साली हुतात्मा झाले. पायथ्याच्या बोरवाडी गावातील त्याच स्मारकही पाहता येऊ शकेल. रात्र गडावर काढून पहाटेच भीमाशंकरला सुटायच. कोंदवळ मार्गे जाणाऱ्या या वाटेवर जंगलाचे कधी दाट तर कधी पानगळीचे असे निरनिराळे पदर उलगडत जातात. या ट्रेकमध्ये अभ्यारण्याचा उत्तर- दक्षिण अशा उभा केणाही होऊन जातो.

अर्थात एवढी सारी विविधता अनुभवणे हे दोन दिवसांचा काम तर नक्कीच नाही. त्यासाठी वेगवेगळ्या ऋतूमध्ये इथे पुन्हा पुन्हा यायला हव. झाडा-पक्ष्यांची टांगली पुस्तक, एखादी दुर्बिंग आणि जमल्यास तज्ज्ञ मित्रांना घेऊन. पण हे सारे करताना एक जाणीव मात्र आपल्याला व्हायला हवी. हा सारा वारसा आपला आहे. आपणाच याला जापायला हव. वाढत्या मानवी आक्रमणापासून वाचवायला हव. आपण यात कृतिशील सहभाग कसा येऊ शकू, याची चक्र डोक्यात फिरायला हवीत. तरच आपल्या या भेटीचं सार्थक होईल.

• विनीत वाघे  
vinit.v@gmail.com

